

September 09, 2020

To
The Manager - CRD,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
2nd Floor, Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 530943

Dear Sir(s),

Sub: Submission of Newspaper Advertisement of the 25th Annual General Meeting of the Company

With reference to the above captioned subject and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Company has published the newspaper advertisement of the 25th Annual General Meeting in the following two newspapers:

Financial Express (one English Newspaper) Mumbai Lakshwadeep (one Marathi Newspaper)

The copy of newspaper advertisement is enclosed herewith for your records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You,

Yours faithfully,

For Sri Adhikari Brothers Television Network Limited

Komal Jhamnani

Company Secretary & Compliance Officer

ACS: 59224

Encl: A/a

Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone (W), Mumbai-400 013. BANK CIN: L65190MH2003PLC143249, Email: communications@yesbank.in, Web.: www.yesbank.in

Possession Notice for immovable property

Whereas. The undersigned being the authorised officer of YES Bank Limited ("Bank") under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") and in exercise of the powers conferred under section 13(12) of the Act read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, had issued a demand notice dated December 02,2019 calling upon Mr. Alok Ganesh Gokhe, (the Borrower and Mortgagor) And Mrs. Shilpa Amit Gokhe (Co-Borrower and Mortgagor) to repay the amount mentioned in the notice being Rs. 98,40,105.92 (Rupees Ninety Eight Lacs Forty Thousand One Hundred Five and Ninety Two Paisa only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower / security providers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ security providers and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the 4th day of September 2020.

The Borrower / security providers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property mentioned below and any dealings with the said property will be subject to the charge of the Bank for an amount of Rs. 98,40,105.92 (Rupees Ninety Eight Lacs Forty Thousand One Hundred Five and Ninety Two Paisa only) together with all the other amounts outstanding including the costs, charges, expenses and interest thereto.

Please note that under Section 13 (8) of the aforesaid Act, in case our dues together with all costs, charges and expenses incurred by us are tendered at any time before the date fixed for sale or transfer, the secured asset shall not be sold or transferred by us, and no further step shall be taken by us for transfer or sale of that secured asset. Details of the mortgaged property

All the piece and parcel of the Residential Flat No 401, 4th Floor, A

Wing, Silver Garden's Co Operative Housing Society, Off Shrinivas Bagadkar Marg, Kanti Nagar, J.B. Nagar, Kondivita Village, Andheri(E), Mumbai - 400059

Place: Mumbai Date: 09.09.2020

YES Bank Limited **IB INFOTECH ENTERPRISES LIMITED**

(Authorized Officer)

Reg. Off.: 428, Kailash Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (E), Mumbai 400 075. Telephone No. (022) 6670 9800 Email ID: iielimited@yahoo.in Website: www.ibinfotech.net.in CIN: L30006MH1987PLC045529 NOTICE OF 33rd ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE DATE NOTICE is hereby given that;

the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday 30th September, 2020 at 4.00 p.m. IST through Video Conferencing ('VC')/other Audio Visual Means ('OVAM') facility to transact the ordinary business, as set out in the Notice of 33rd AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and circular No. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P.

Annual Report for the year 2020 including Audited Financial Statement for the year ended 31st March, 2020 ('Annual Report') has been sent by email to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The requirement of sending physical copy of the notice of the 33rd Annual Report to the members have been dispense with vide MCA circular/s and SEBI Circular. Members holding shares in physical form or in dematerialised form as on the cut-of date of 23rd September, 2020 may cast their vote electronically on the ordinary

2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India

(SEBI Circular) without the physical presence of the members at a common venue.

In terms of MCA Circular/s and SEBI Circular the Notice of the 33rd AGM and the

business as set out in the notice of 33rd AGM through electronic voting system ("remote e-voting") of Central Depository System Limited ('CDSL'). All the mebers The ordinary business as set out in the notice of 33rd AGM will be transacted

through voting by electronic means The remote e-voting shall commence on Sunday, September 27, 2020 at 9.00 a.m. (IST)

iii. The remote e-voting shall end on Tuesday, September 29, 2020 at 5.00 p.m. (IST)

iv. The cut-off date, to determine the eligibility for e-voting through remote e-voting or through e-voting system during 33rd AGM is 23rd, September, 2020 v. Any person who becomes member of the company after sending the notice of 33rd

AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 23rd Septemebr. 2020 may obtain the login id and password by sending a request at www.evotingindia.com However, if a person is already registered with the CDSL for remote e-voting ther existing user ID and password can be used for casting vote; vi. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and re-

opened during the AGM for the Members who are present through VC or OAVM and have not cast their vote. Only those Members, who will be present in the AGM through VC or OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM.

vii. The notice of 33rd AGM is available on the webiste of the company www.ibinfotech.net.ir and on the website of BSE www.bseindia.com and also on the website of CDSL. viii. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting

manual available at www.evotingindia.com, under help section or write an emai to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). The Register of Memebrs and the share transfer books of the Company will remain closed from from Monday, September 28, 2020 to Wednesday 30, 2020 (both days

inclusive) for the purpose of AGM For IB Infotech Enterprises Limited

Saloni Sadalage

Date: September 8, 2020 **Company Secretary**

SIBAR AUTO PARTS LIMITED (CIN: L34201AP1983LC003817)

PARTICULARS

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED 30TH JUNE 2020**

(71.00) (127.72) (62.78)

(0.77)

(0.77)

P.VEERANARAYANA

CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

(0.40)

(0.40)

(0.43)

(0.43)

(331.31)

,652.51

(2.00)

(1.90)

All amounts in Indian Rupees Lakhs

IJ			(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
П	T	Revenue from operations	121.11	293.44	554.42	2,028.22
П	II	Other Income	1.53	14.58	3.76	22.68
П	Ш	Total income (1+2)	122.64	308.02	558.18	2,050.90
ı	IV	Expenses				
ı		a) Cost of materials consumed	62.02	132.13	382.11	1,267.24
ı		b) Puchase of Stock in Trade	-	-	-	H
ı		c) Excise duty	-	-	- 1	
ı		d) Changes in inventories of finished goods,				
ı		work-in-progress and stock-in-trade	31.12	87.74	7.49	168.85
ı		e) Employee benefits expense	36.64	77.61	88.77	395.57
ı		f) Finance Cost	14.31	13.63	13.28	56.41
ı		g) Depreciation and amortisation	14.62	26.06	23.45	98.93
ı		h) Other expenditure	34.93	97.51	105.86	394.15
ı		Total expenses	193.64	434.68	620.96	2,381.15
ı	V	Profit before tax (III - IV)	(71.00)	(126.66)	(62.78)	(330.25)
ı	VI	Tax expense				
ı		a) Current tax		-	- 1	l -
ı		b) Deferred tax		1.06		1.06
ı	VII	Net profit for the period / year (V - VI)	(71.00)	(127.72)	(62.78)	(331.31)
ı	VIII	Other comprehensive income				
ı		a) (i) Items that will not be reclassified to				
ı		profit or loss	-	-	-	H
ı		(ii) Income tax relating to items that will				
		not be reclassified to profit or loss	-	-	-	
		b) (i) Items that will be reclassified to profit	-	-	-	-
- 1		l .				

Earnings per equity share (face value Rs. 10/- each) (Not Annualised)

or loss

Diluted

adjusted.

Phranting exp.epapr.in

(ii) Income tax relating to items that will

be reclassified to profit or loss

Total other comprehensive income

Total Comprehensive income (6 + 7)

Place: Mumbai

S. No.

Notes The above unaudited financial results were reviewed and approved by the Board of Directors of the company in their respective meetings held on 27th August, 2020 respectively. The Statutory auditors have carried a limited review of financial results. The Standalone Financial Results have been prepared in accordance with Indian

Accounting Standards prescribed under section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the relevant rules issued thereunder ("INDAS") and other accounting principles generally accepted in India and the guidelines issued by SEBI. Estimation uncertainty relating to the global health pandemic on COVID-I9

In assessing the recoverability of receivables, the Company has considered internal and external information upto the date of approval of these financial results including credit reports and economic forecasts. The Company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on current indicators of future economic conditions, the Company expects to recover the carrying amount of these assets. The impact of the global health pandemic may be different from that estimated as at the date of approval of these financial results and the Company will continue to closely monitor any material changes and future economic conditions

The Company operates with Single segment hence Segment information not furnished as per the Ind AS 108 'Operating Segments' notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 read with Accounting Standard (AS) 17 "Segment Reporting" notified under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 7 of the Companies (Accounts) Rules, 2014 The results for the year ended 31st March, 2020 are also available on the Bombay Stock

Exchange website and on the Company's website. Adoption of Ind AS 116 - Leases:

On April I, 2019, the Company has adopted Ind AS 116, Leases, using modified retrospective method. Accordingly, the comparatives have not been retrospectively

The Board has resolved to convene the 37th Annual General Meeting (AGM) of the Company 28th day, September Month 2020 at 03.00 PM IST through video conferencing/ other audio visual means

Figures for the previous period have been regrouped/ reclassified where ever necessary to conform to the current period's presentation.

By Order of the Board of Directors For SIBAR AUTO PARTS LIMITED **FINANCIAL EXPRESS**

MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

CIN- L99999MH1988PLC080545 Regd. Off.: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. 17, B.K.G. Road, Taluka-Roha, Distt. Raigad- 402126 (Maharashtra) E-mail: secretarial@mahaseam.com, Website: www.jindal.com NOTICE

NOTICE is hereby given that the under mentioned Share Certificate(s) of the Company have been reported lost / misplaced and the registered shareholder(s) /claimant(s) there to,have applied to the Company for issue of Duplicate Share Certificate(s) in lieu thereof: DISTINCTIVE No. FOLIO FV SHARES

No. (Rs.)

83533 9271701 -9271800 83533 10* 100 84554 9373801 -9373900 84554 10* 100 Geetika Taneja 56357 6554101 -6554200 56357 10* 100 Anil Babulal Patel Any person(s) who has / have any claim/objection in respect of the above share certificate(s should lodge such claims with the Company at Plot no 30, Institutional Sector 44 Gurugram

122003 within 15 days of the publication of this notice after which no claim shall be entertained and the Company shall proceed to issue Duplicate/Split share Certificate(s) to the aforesaid holders /claimant(s) without any liability on its part split into two (2) equity shares of Rs 5/- each

for MAHARASHTRA SEAMLESS LTD

Place: Gurgaon Dated: 08.09.2020

Place: Thane

JINDAL

Company Secretary

RAM JI NIGAM

SHAREHOLDER(S)

Prabodh Kumar Singh

NARENDRA INVESTMENTS (DELHI) LIMITED CIN: L65993MH1977PLC258134

From · To

Opp Dr. Bedekar Hospital, Naupada, Thane -400602, Maharashtra Tel No.: 022-25390009 / 25438095 Email ID: narendrainvestmentdelhi@gmail.com Website: www.narendrainvestment.com NOTICE is hereby given that 43rd Annual General Meeting ("AGM") of NARENDRA

Registered Office: 1, Matru Chhaya, Ground Floor, M. Karve Road,

INVESTMENTS (DELHI) LIMITED will be held on Wednesday, 30th September, 2020 at

4:00 P.M. through video conferencing (VC) / other audio visual means (OAVM) in compliance

with MCA circulars and all applicable laws and circulars issued by Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the businesses as set forth in the Notice of the 43th AGM. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the "remote e-voting; and "e-voting during AGM", facility to members to cast their

rote electronically on all the resolutions set-forth in the Notice of the 43th AGM through

electronic voting system of Central Depository Services Limited ("CDSL"). The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means through "remote e-voting: and

'e-voting during AGM' is Wednesday, 23rd September 2020. The remote e-voting period commences on Sunday, 27th September, 2020 (9.00 a.m. IST) and Tuesday, 29th September, 2020 (5.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond the above-mentioned date and time. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through E-voting system during the ASGM. The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM bust shall not be entitled to cast their votes again. Once the e-vote on the resolution is cast by the members, they shall not be allowed to change it subsequently. The person whose name is recorded in the register

Any person who becomes a member of the company after the notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date i.e Wednesday, 23rd September 2020, may obtain the User ID and Password by sending an email request to helpdesk evoting @cdslindia.com. For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in Note No.17 of the Notice of 43th AGM in Annual Report available in BSE and company's website.

of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the

cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at

In case of queries/grievances connected with e-voting. Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User Manual available at CDSL website www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or to Mr. Chintan Doshi, Company Secretary and Compliance Officer of the Company at narendrainvestmentdelhi@gmail.com who will address the shareholders grievances concerned.

For Narendra Investments (Delhi) Limited Laxmikant Kabra

Director

Date: 08th September, 2020 Din: 00061346

CIN:L74140MH1986PLC039547 Regd. Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane, Off. S. V. Road, Malad (West), Mumbai – 400 064. Tel:0484-6735544

Supra Pacific Management Consultancy Limited

Email: cs@suprapacific.com Website: www.suprapacific.com NOTICE OF THE 34TH ANNUAL GENERAL MEETING THROUGH VC.

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, 30th September, 2020 at 11.00 a.m through Video Conferencing (VC) to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and rules

made hereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, a copy of the Annual Report and the AGM Notice, inter alia, indicating the process and manner of remote e-voting as well as participation through VC have been sent by email to members whose email IDs are available with the Registrar and Share Transfer Agent, unless a member has requested for a printed copy of the same. The Notice and Annual Report are also available on the company's website www.suprapacific.com. Members are hereby informed that in compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of

SEBI(LODR) Regulations 2015, the Company is pleased to provide its shareholders the facility to cast their vote by electronic means on all the resolutions mentioned in the notice. The Company has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide remote e-voting facility to the members of the Company. Details pursuant to the Act are as under: a) A person, whose name appears in the Register of Members / beneficial

owners as on the cut-off date, i.e. 23rd September, 2020 only shall be entitled to avail of the facility of remotee-voting as well as voting at the b) The remote e-voting commences on Sunday, 27th September, 2020 at 9.00 a.m. and will end on Tuesday, 29th September, 2020 at 5.00 p.m.

The remote e-voting shall not be allowed beyond the said date and c) In case a person has become the member of the company after the dispatch of AGM Notice but on or before the cut-off date, may write toCDSL, PhirozeJee jeebhoy Towers, 16th Floor, Dalal Street, Fort Mumbai 400 001 email id. helpdesk.evoting@cdslindia.com, phone no.

18002005533 for obtaining the credentials for the remote e-voting. Pursuant toSection 91 of the Companies Act, 2013, read with Rule 10(1) of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 42 of SEBI(LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the company will remain closed from Wednesday, the 23rd September, 2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

Date: 08.09.2020

Dipu George Place: Mumbai **Company Secretary** FORM A

By Order of the Board

PUBLIC ANNOUNCEMENT Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF WINDSOR PAPERS PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULAR

1.	Name of Corporate Debtor	Windsor Papers Private Limited
2.	Date of incorporation of corporate debtor	28" May, 1999
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Ahmedaba India under the Companies Act, 195
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U24231GJ1999PTC036061

Address of the registered office and 801, Avdhesh House, Opp. Guru Govind principal office (if any) of corporate debtor Gurudwara, S. G. Highway, Thaltej, Ahmedabad Guiarat - 380054 India, Insolvency commencement date in 4" September, 2020 (Order uploaded on

respect of corporate debtor NCLT website on 5" September, 2020) Estimated date of closure of insolvency 03" March, 2021 resolution process Name and registration number of Name - AmrishNavinchandra Gandhi the insolvency professional acting Reg. No .as interim resolution professional IBBI/IPA-002/IP-N00670/2018-2019/12036 Reg. Add - Shivalik Abaise-504,Opp. Shell Address and e-mail of the interim resolution

professional, as registered with the Board Satellite, Ahmadabad, Gujarat - 380015 Email - amrishgandhi72@gmail.com 10. Address and e-mail to be used for Address - Shivalik Abaise-504, Opp. Shell correspondence with the interim Petrol Pump, Near Anand Nagar Bus Stand, resolution professional Satellite, Ahmadabad, Gujarat - 380015 Email - amrishgandhi72@gmail.com

Petrol Pump, Near Anand Nagar Bus Stand,

 Last date for submission of claims 23" September, 2020 12. Classes of creditors, if any, under clause NOT APPLICABLE (b) of sub-section (6A) of section 21. ascertained by the interim resolution professional

13. Names of Insolvency Professionals NOT APPLICABLE identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class) (a) Web link:www.ibbi.gov.in/home/downloads (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives (b) NOT APPLICABLE

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Windsor Papers Private Limited on 4th September, 2020 (Order uploaded on website on 05th September, 2020). The creditors of Windsor Papers Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 23" September, 2020 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.

are available at:

Date: 09" September, 2020

Place: Ahmedabad

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class [NA] in Form CA. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Amrish Navinchandra Gandhi Interim Resolution Professional Reg No- IBBI/IPA-002/IP-N00670/2018-2019/12036

GIRNAR SPINTEX INDUSTRIES LIMITED

(Formerly Known as Amit Spinning Industries Limited) CIN: L17100PN1991PLC190209

Regd. Off: Gat No. 47 & 48, Sangwade, Kolhapur-Hupari Road, Kolhapur 416202.

Mob No: 7038094545, E-Mail: Secretarial@Girnarspintex.com NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, REMOTE

E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

Notice is hereby given that the 28" Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 11.30 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with General Circular numbers 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India and all other applicable laws (hereinafter collectively referred to as "Circulars"), without the physical presence of members at a common venue.

In compliance with the aforesaid circulars, the Notice of the AGM and Annual Report ("AGM Documents") will be sent only through electronic mode to the Members whose e-mail addresses are registered with the Company or the Depository Participant(s) ('DP"). The AGM Documents will also be made available on the Company's website at www.Girrnarspintex.com websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of NSDL www.evoting.nsdl.com

Members can attend the AGM only through VC/OVAM facility. Members will have the opportunity to cast their votes by using remote e-voting or e-voting system that will be made available at the AGM. The Company has engaged the services of NSDL as Authorised Agency for conducting of the AGM through VC/OAVM and providing e-voting facility. Detailed instructions for e-voting and procedure for joining the AGM through VC / OAVM will be provided in the Notice of the AGM to Members holding shares in dematerialized form are requested to register their

email addresses and mobile numbers with their relevant depositories through their DP. Members holding shares in physical mode are requested to furnish their e-mail address, mobile number and self-attested PAN copy to the Company's Registrar and Share Transfer Agent, RCMC Share Registry Private Limited at investor.services@rcmcdelhi.com.The AGM Documents and/or login details for joining the AGM through VC / OAVM including e-voting can also be obtained by sending the aforesaid documents to RTA. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will

remain closed from Thursday, 24 September 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive) By Order of Board of Directors

Date: 5 September, 2020

MAX ALERT SYSTEMS LIMITED

Company Secretary and Compliance Officer.

Girnar Spintex Industries Limited,

CIN: L74999MH2004PLC144034

Reg Office: 502, 5th Floor, Timmy Arcade, Makwana Road, Marol, Andheri (East), Mumbai-400059.Contact No: 7666379471 Email:ipo@mspl.biz Website: www.maxalert.in NOTICE CONVENING THE 17th ANNUAL GENERAL MEETING AND

INFORMATION ON E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting (AGM) of the Members

of Max Alert Systems Limited will be held on Wednesday, 30th September, 2020 at 5.15 p.m. IST through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") ransact the business as contained in the Notice convening the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and rules made thereunder, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations 2015 ("Listing Regulations") read with General Circulars No. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively issued by he Ministry of Corporate Affairs (MCA) (hereinafter collectively referred to as the "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular").

ended March 31, 2020 including the Notice convening the 17th AGM on September 30, 2020 through electronic mode by sending e-mail only to those Members whose e-mail IDs are registered with the Depository Participants (DPs) / Registrar and Share Transfer Agent (RTA) / the Company. The requirement of sending physical copies of Annual Report and the Notice has been done away with vide the aforesaid circulars. A copy of Notice of the AGM is available on the website of the Company at www.maxalert.in and on the website of NSDL at http://www.evoting.nsdl.com . The Annual Report for the financial year ended March 31, 2020 of the Company is also vailable on the website of the Company and on the websites of the Stock Exchange here the equity shares of the Company are listed i.e. www.bseindia.com The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain

The Company has completed despatch of the Annual Report for the financial year

closed from Saturday, September 26, 2020 till Wednesday September 30, 2020 inclusive of both days) for the purpose of AGM. VOTING THROUGH ELECTRONIC MEANS The Company shall be providing remote e-voting facility before the AGM and e-voting

facility during the AGM to the Members through National Securities Depository Limited

(NSDL), in respect of the business to be transacted during the aforesaid AGM. The process and manner of remote e-voting before the AGM have been mentioned in elevant Notes to the Notice convening the 17th AGM and also being communicated by NSDL separately to the member who have registered their e-mail address as state The facility for voting through electronic means shall also be made available during the AGM, Members who have cast their vote by remote e-voting before the AGM may

attend the AGM but shall not be entitled to cast their vote again during the AGM. The Members, whose names appear in the Register of Members or in the Register o Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date (i.e. Nednesday, September 23, 2020), shall be entitled to avail the facility of remote evoting before the AGM or e-voting during the AGM, Once vote(s) on Resolution(s) is are cast by a Member, the same cannot be changed subsequently. The remote eoting will commence at 9:00 a.m. IST on Sunday, September 27, 2020 and end at 5:00 o.m. IST on Tuesday, September 29, 2020. Thereafter, the module of remote e-voting

Any person, who acquires equity shares in the Company and becomes a Member after despatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date. .e., September 23,2020 may obtain the login User ID and password/ PIN by sending request to NSDL at evoting@nsdl.co.in. However, member who are already egistered with NSDL for remote e-voting can use their existing User ID and n case of any queries / grievances relating to e-voting, Members may refer to the

efore the AGM shall be disabled by NSDL

Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders" and "e-voting user manual for Shareholder" Available at the download section on the website of NSDL, viz, www.evoting.nsdl.com or may call on toll free no: 1800-222-990 or Contact Mr. Amit /ishal, Senior Manager / Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Address By order of the Board

For Max Alert Systems Limited Josephluis Joseluis Dsouza Date: 08th September, 2020 Managing Director DIN-01186915 Place: Mumbai

> Regd Office: 149/156, Garodia Shopping Centre, Garodia Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400077 Email ID: gclshares@gmail.com Website: http://www.gchem.org/ CIN NO.: L99999MH1993PLC070321

> > NOTICE

Notice is hereby given that the 28th Annual General meeting (AGM) of Garodia chemicals

Limited (the company) will be held on Wednesday, September 30, 2020 at 12.00 p.m.

Garodia Chemicals Limited

through video conferencing (VC) or other audio visual Means (OAVM) facility to transac the businesses as set out in the notice convening the 28th AGM of the company. The AGM will be held through video conferencing / other audio visual Means(OAVM) withou physical presence of the shareholders in view of on-going restrictions relating to COVII -19 pandemic and in compliance with General circular No 20/2020 dated 5th May, 2021 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17 2020 dated 13th April, 2020 issued by Ministry of Corporate Affairs and other applicable circulars issued by the securities and exchange board of India. Sending of the Annual report along with Notice through email has been completed on Tuesday, September 8, 2020 to those shareholders who have registered their mail IDs with company/depository Participants. Shareholders will have opportunity to cast their vote remotely or during the AGM on the

businesses as set forth in the notice of AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for the shareholders who have not registered their email addresses has been provided in the notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OVAM are also provided in the notice of AGM. The remote e-voting period commences at 9.00 a.m on Saturday, September 26, 2020

and will end on at 5.00 pm on Tuesday, September 29, 2020. Voting through remote will not be permitted beyond 5.00 pm on Tuesday, September 29, 2020. E-voting shall also be made available at the 28th Annual General Meeting and the members who have not cast their vote through remote e-voting shall be able to vote at 28th Annual General Meeting. Members who have cast their vote through remote e-voting can participate in 28th Annual General Meeting but shall not be entitled to cast their vote again. The cut-off date for determining eligibility of members for voting through remote e-voting and voting at the 28th Annual General Meeting is Wednesday, September 23, 2020.

person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who becomes a member of the Company after the Notice is sent but hold shares as on the cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020, may obtain the login ID and password by sending a request to www.evoting.nsdl.com Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with company are requested to update their email addresses by sending a duly signed request letter to the Registrar and Transfer agent of the company i.e Link Ir

Time (India) Private Limited by providing folio no and name of the shareholders. Further, Shareholders holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with relevant depository participants. The Notice of the 28th Annual General Meeting and Annual Report for the Financial Year 2019-20 are available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com, the Stock Exchanges, BSE Limited (www.bseindia.com) where

the Company's shares are listed. The relevant documents pertaining to the items of business to be transacted at the 28th Annual General Meeting are available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company or gclshares@gmail.com for inspection of said documents. In case of any queries relating to voting by electronic means, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the e-Voting user manual for Shareholders available at the download section of www.evotingindia.com or call on toll free no.

1800225533 or send a request at . For any grievances relating to voting by electronic means, members may contact Ms. Sarita Mote, NSDL at Trade World, A Wing, 4th & 5th Floors, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai, Maharashtra 400013. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 o Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 22, 2020 to Tuesday, September 29, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. For and on behalf of Garodia Chemicals Limited,

Date: September 09, 2020

Place: Mumbai

SRI ADHIKARI BROTHERS TELEVISION NETWORK LIMITED

CIN: L32200MH1994PLC083853

Regd. Office: 6th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053 Tel: 022-4023 0000;

Fax: 022-2639 5459. Website: www.adhikaribrothers.com. Email Id: investorservices@adhikaribrothers.com

AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 25" (Twenty Fifth) Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday,

September 30, 2020 at 1.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") facility, to transact the business as set out in the Notice of AGM. In view of the continuing COVID-19 pandemic and restrictions imposed on the movement of people, the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI vide its Circular no SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 have permitted holding AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members. Accordingly, the 25th AGM of the Company is being

In compliance with the said Circulars, Notice and the Annual Report for the

financial year 2019-20 have been sent to all the members through email

whose e-mail IDs are registered with the Company / Registrar and Transfer

Agents ('RTA') or with the Depository Participant(s). The copy of the same is also available on the website of the Company viz. www.adhikaribrothers.com and on website of NSDL at www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on September 8, 2020. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the register of members and share transfer books of the Company will remain closed from Monday, September 28, 2020 to Wednesday, September 30,

2020 (both days inclusive) for the purpose of AGM. The members holding share either in physical form or in dematerialized form as on Wednesday, September 23, 2020 i.e. the cut-off date, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting').

mode, physical mode and for member who have not registered their email ids is provided in the notice of AGM. The Copy of Annual Report is available on the Company's website http://www.adhikaribrothers.com/annual-report/. All the members are hereby informed that:-

The manner of voting remotely for members holding shares in dematerialized

1. The business as set forth in the Notice of AGM may be transacted through

remote e-voting or e-voting facility at the AGM; 2. The cut-off date for determining the eligibility to vote through

remote e-voting or e-voting facility at the AGM shall be Wednesday, September 23, 2020; 3. Persons, whose name is recorded in the Register of Members or in the

Register of Beneficial Owners maintained as on cut-off date, only shall be entitled to avail the facility of E-voting as well as e-voting facility at the AGM; The remote e-voting shall commence from Saturday, September 26, 2020 (9:00 am IST) and ends on Tuesday, September 29, 2020 (5:00 pm IST);

Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of the notice and hold shares as on cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020, may obtain login ID and password by sending a request on evoting@nsdl.co.in, to cast their vote electronically. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing User ID and password can be used for casting their vote;

The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their vote again Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM

may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be

entitled to cast their vote again For detailed instructions of remote e-voting and e-voting facility at AGM, Members may refer to the Section 'E-voting Process' in the Notice of AGM. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com or write and email to evoting@nsdl.co.in/ pallavid@nsdl.co.in or contact on 022-24994545 and toll free no.

1800-222-990. Members may also write to the Company Secretary & Compliance

Officer of the Company at investorservices@adhikaribrothers.com The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective Depository Participant ("DP") and the Members holding Equity Shares in physical Form may get their e-mail addresses registered with Registrar & Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Sharex Dynamic (India) Private Limited by sending the request at support@sharexindia.com. The Members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-

For Sri Adhikari Brothers Television Network Limited.

Komal Jhamnani

Date : September 09, 2020 Company Secretary & Compliance officer



Place: Mumbai

TSIIC Software Units Layout, Madhapur, Serilingampally Mandal, Rangareddy District, Hyderabad-500081, Telangana, India www.gssinfotech.com CIN No: L72200TG2003PLC041860 Tel: 91 40 4455 6600 | E-mail : Company.secretary@gssinfotech.com

GSS Infotech Limited

Regd. Office: Wing-B, Ground Floor, N Heights, Plot No. 12,

NOTICE OF THE 17TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE DATES TO THE **SHAREHOLDERS**

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting (AGM) of the Members of GSS Infotech Limited ('the Company') will be held on Wednesday, 30 September, 2020 at 10.00 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visua Means ("OAVM"), in compliance with all theappicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No.14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/ 2020 dated April 13, 2020and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBIdated May 12, 2020 (collectively referred to as "relevant circulars"), to transact the business that is as set out in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through VC / OAVM. Members attending the AGM through VC

OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the standalone and consolidated financial statements for the financial year 2019-20, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto (i.e. Annual Report 2019-20), have been sent on 7th September, 2020 through electronic mode to the Members of the Company whose email addresses are registered with the Company's Registrar and Transfer Agent ("RTA")/ Depository Participant(s) Theaforesaid documents are also available on theCompany's website atwww.gssinfotech.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and

www.nseindia.com, respectively, and on the website of Company's RTA, Bigshare Services Pvt. Ltd. at www.bigshareonline.com. Instruction for remote e-voting and e-voting during AGM: The Company is providing to its members facility to exercise their right to vote or resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Members may cast their votes remotely, using the electronic voting system of CDSL on the dates mentioned herein below ("remote e-voting"). Further, the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM ("Insta Poll") and mernbels attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will

Information and instructions including details of user id and password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC/OAVM. The manner of remote e-voting and voting by Insta Poll by members holding shares

be able to vote at the AGM through Insta Poll.The Company has engaged the services

of CDSL as the agency to providee-voting facility.

in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM and is also available or the website of the Company www.gssinfotech.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com,respectively, and on the website of RTA at www.bigshareonline.com. The remote e-voting facility will be available during the following voting period:

Commencement of remote e-voting | 9:00 a.m. (IST) on Sunday, 27 September, 2020 5:00 p.m. (IST) on Tuesday, 29 September, 2020 End of remote e-voting

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e Wednesday 23rd September, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or

Manner of registering/updating email addresses is as below: a) Members holding shares in physical mode and who have not registered / updated

for participation at AGM and voting through Insta Poll.

their email address with the Company are requested to register / update the same by writing to the Company's RTA, Bigshare Services Pvt. Ltd. with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card a bsshyd@bigshareonline.com.

b) Members holding shares in dematerialised mode who have not registered their e-mail addresses with their Depository Participant(s) (DPs) are requested to register / update their email addresses with the DPs with whom they maintain their demail

) After due verification, the Company/ RTA will forward their login credentials to their registered email address.

Any person who becomes a member of the company after despatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut off date may obtain the User Id and password

Such members may cast their votes using the evoting instrutctions, in the manner specified by the Company in the Notice of AGM.

in the manner as provided in the Notice of the AGM, which is available on Company's

The members who have caste their vote(s) by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote(s) again at the AGM.

www.evotingindia.com, or write to company.secretary@gssinfotech.com. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 26th September, 2020 to Wednesday, 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

Mahesh Garodia Wholetime Director Place : Hyderabad DIN: 01250816 Date: 7th September, 2020

NOTICE OF THE 25™ ANNUAL GENERAL MEETING

For GSS Infotech Limited Sd/-**Amrita Singh**

Company Secretary

The procedure for remote a-voting is available in the Notice of AGM. In case of any query relating to e-voting, members may refer to the "Help" and "FAQs" available a

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE(S) Notice is hereby given that the Following Share Certificate(s) issued by the company an stated to have been lost or misplaced or stolen and I, the registered holder thereof have applied to the company for the issue of Duplicate Certificate Share Certificate No. of Number(s) No. of Shares Distinctive Number(s) Folio Name(s) of holder(s)

500 500 300 6910701/6911200 VANITA GAURI JAMAN 69108 / 112 \(\frac{\text{V01007}}{\text{060}}\) \(\frac{68064}{\text{068}}\) \(\frac{050}{\text{0680}}\) \(\frac{68064}{\text{0680}}\) \(\frac{050}{\text{0680}}\) \(\frac{050}{\text

Any person(s0 who has/have any claim(s) in respect of the said share certificates should lodge such claim(s0 with the Company at its registered office at the address CENTENIAL SURGICAL SUTURE LTD. F - 29, MIDC, Murbad, Thane, Maharashtra, 421401 Within 15 days of publication of this notice, after whi9ch no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate Share Certificate.

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड CIN.:L17110MH1981PLC024145

नोंदणीकृत कार्यालयः ग्रीनटेक्स क्लिअरिंग हाऊस, बी-१, २ व ३, गोसरानी कंपाउंड, रेहनाल गाव, भिवंडी

जिल्हा ठाणे-४२१३०२. दूरः ०२२-२२८३४८३८ फॅक्सः ०२२-२२८५१०८५ ई-मेल:rplcompliance@ramgopalpolytex.com वेबसाईट:www.ramgopalpolytex.com कॉर्पोरेट कार्यालय: ७०१, तुलसीयानी चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंग

सदर अधिसुचना प्राप्त झाली आहे की, रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिव सर्वसाधारण समा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.१.००वा. ३९व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.०८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण दि.५ मे, २०२ (एमसीए परिपत्रक) आणि सेबी परिपत्रक दिनांक १२ में, २०२० (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्स/अन्य दुकश्राव्य माध्यमातून होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत समेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

उपरोक्त परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० करिता ज्या सदस्यांचे ई-मे कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. डिमॅट स्वरुपात . गरणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल डीपीद्वारे विहित प्रक्रियेचे पालन करून डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करावेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.ramgopalpolytex.com</u> वेबसाईटवर आणि कार्यालयीन वेळेत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात परिक्षणासाठी उपलब्ध आहेत. यापुढे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनीकडे investor@ramgopalpolytex.com/rplcomplaince@ramgopalpolytex.com/ वर किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशे अर सर्विसेस प्रा.लि. यांना investor@bigshareonline.com वर त्यांचे नाव, फोलिओ क्र., सदस्याचा पत्ता, पॅन कार्डची ओळखपत्र, पारपत्र इत्यादी) असे सदस्याचे निवास पुरावा म्हणून दस्तावेंजसह स्वाक्षरी केलेले विनंती पत्राची प्रत पाठवून त्यांचे ई-मेल नोंद करावेत.

कंपन्या कायदा (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम १० नसार कंपनी कायदा. २०१३ (कायदा च्या कलम ९१ च्या तरतुदीनुसार, आणि भारताच्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिलाव नियमावली आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ मध्ये नमृद् केले की, कंपनीच्या सदस्यांची नोंदणी पुस्तक गुरुवार, २४ सप्टेंबर २०२० ते बुधवार, ३० सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस समावेशक) बंद राहील. ्र सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिलावाच्या दायित्व व प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४४ व कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुरीनुसार सीडीएसएलद्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान सेवांद्वारे इलेक्ट्रॉनिक संवादाद्वारे एजीएम

त्याच्या सदस्यांना प्रदान करण्यात येत आहे. मेसर्स उमा लोढा ॲण्ड कंपनी, कार्यरत कंपनी संचिवचे श्रीमती उमा लोढा यांची नियुक्ती कंपनीच्या संचालव मंडळाने रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची छाननी करण्यासाठी, मतदान/मतदान प्रदात्याद्वारे मतदानास आणि बैठकीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्याकरिता मतदानासाठी केली आहे.

आयोजित केलेल्या नोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवरील इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे त्यांचे मत देण्याची सुविधा

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थिती व रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएच्या सुचनेत नमुद आहे. सदस्यांना विनंती आहे की, खालील बाबींची नोंद घ्यावी:

- रिमोट ई-वोटिंग रविवार, २७ सप्टेंबर २०२० रोजी स.९:०० वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २९ सप्टेंब २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल
- कट-ऑफ तारीख: बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०.
- एजीएममध्ये ई-वोटिंग-एजीएमच्या सरुवातीपासन एजीएमच्या समाप्तीपर्यंत
- एजीएमपर्वी रिमोट ई-वोटिंगने जर सदस्यांनी मत दिले असेल आणि जर सदस्य सभेत उपस्थित असेल त
- जर एजीएम दरम्यान उपलब्ध ई-वोटिंगने भागधारकाने मत दिले असल्यास आणि व्हीसी/ओएव्हीएमने भागधारकांनी सभेत भाग घेतला नसेल तर अशा भागधारकांनी दिलेली मते ही सुविधा म्हणून अवैध मानली जातील. बैठकीदरम्यान ई-व्होटिंग केवळ सभेला उपस्थित असलेल्या भागधारकांनाच उपलब्ध आहे. एजीएम नोटिस पाठविल्यानंतर आणि कंपनीच्या सदस्यांना कंपनीच्या सदस्यांची सदस्य बनते व कट-. . . . ऑफच्या तारखेनुसार भाग प्राप्त केले आहेत त्यांनी सीडीएसएलच्या वेबसाईट किंवा कंपनीच्या वेबसाईटवर

दिलेल्या माहितीप्रमाणे लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर व्यक्ती ई-वोटिंगकरिता

- सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असेल तर त्यांनी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. एजीएमच्या दिवशी ई-मतदानाची प्रक्रिया रिमोट ई-मतदानासाठी उपरोक्त सूचनांप्रमाणेच आहे.
- सभासदांना पुर्वा शेअरजिस्ट्री इंडिया प्रा.लि.मार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जाण्याची सुविधा दिली जाईल. भागधारक वेब लिंकद्वारे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहू श वेबलिक - https://purvashare.instavc.com/broadcast/6b448af0-e79c-11ea-823a-6bb4915df9c9 कंपनीच्या एजीएमसाठी त्यांचे नाव आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करून राह

रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाचे निकाल एजीएमच्या समाप्तीनंतर तीन दिवसांनंतरच जाहीर केले जातील. स्क्रूटिनेझरच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.ramgpalpolytex.com वेबसाइटवर आणि सीडीएसएलच्या संकेतस्थळावर अध्यक्षांनी किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत व्यक्तीने लिखित स्वरुपात घोषित

केल्यावर निकाल लावला जाईल. निकाल त्वरित बीएसई आणि सीएसईकेंडे पाठविला जाईल दुरस्थ ई-मतदानासह कनेक्ट केलेले कोणतेही प्रश्न किंवा तक्रारी सीडीएसएलला नियुक्त ई-मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com वर संबोधित करता येतील किंवा सीडीएसएल: १८००२००५५३३

> रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेडकरित सही/

ठिकाण : मुंबई

या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात

मनोरमा यादव कंपनी सचिव व सक्षम अधिकारी आयसीएसआय सदस्यत्व क्र.:ए३६६१९

SRI ADHIKARI BROTHERS TELEVISION NETWORK LIMITED

CIN: L32200MH1994PLC083853

Regd. Office: 6th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053 Tel: 022-4023 0000 Fax: 022-2639 5459, Website: www.adhikaribrothers.com, Email Id: investorservices@adhikaribrothers.com

NOTICE OF THE 25TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 25th (Twenty Fifth) Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on **Wednesday**, September 30, 2020 at 1.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") facility, to transact the business as set out in the Notice of AGM. In view of the continuing COVID-19 pandemic and restrictions imposed on the movement of people, the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide its circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI vide its Circular no SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 have permitted holding AGM through VC/OAVM, without the physical presence of the Members. Accordingly, the 25th AGM of the Company is being

held through VC / OAVM. In compliance with the said Circulars, Notice and the Annual Report for the financial year 2019-20 have been sent to all the members through email whose e-mail IDs are registered with the Company / Registrar and Transfer Agents ('RTA') or with the Depository Participant(s). The copy of the same is also available on the website of the Company viz. www.adhikaribrothers.com and on website of NSDL at www.evoting.nsdl.com. The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on **September 8, 2020.**

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the register of members and share transfer books of the Company will remain closed from Monday, September 28, 2020 to Wednesday, September 30, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM. The members holding share either in physical form or in dematerialized form

as on Wednesday, September 23, 2020 i.e. the cut-off date, may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system of NSDL ('remote e-voting'). The manner of voting remotely for members holding shares in dematerialized

mode, physical mode and for member who have not registered their email ids is provided in the notice of AGM. The Copy of Annual Report is available on the Company's website http://www.adhikaribrothers.com/annual-report/ All the members are hereby informed that:-

- 1. The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting facility at the AGM;
- 2. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or e-voting facility at the AGM shall be Wednesday, September 23, 2020;
- 3. Persons, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained as on cut-off date, only shall be entitled to avail the facility of E-voting as well as e-voting facility at the AGM;
- 4. The remote e-voting shall commence from Saturday, September 26, 2020 (9:00 am IST) and ends on Tuesday, September 29, 2020 (5:00 pm IST);
- 5. Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of the notice and hold shares as on cut-off date i.e. Wednesday, September 23, 2020, may obtain login ID and password by sending a request on evoting@nsdl.co.in, to cast their vote electronically. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the
- existing User ID and password can be used for casting their vote: 6. The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also
- attend the meeting but shall not be entitled to cast their vote again 7. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be

entitled to cast their vote again

For detailed instructions of remote e-voting and e-voting facility at AGM, Members may refer to the Section 'E-voting Process' in the Notice of AGM. In case of queries or grievances pertaining to e-voting procedure, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com or write and email to evoting@nsdl.co.in/ pallavid@nsdl.co.in or contact on 022-24994545 and toll free no. 1800-222-990. Members may also write to the Company Secretary & Compliance Officer of the Company at investorservices@adhikaribrothers.com

The Members who have not registered their email address and holding Equity Shares in Demat form are requested to register their e-mail address with the respective Depository Participant ("DP") and the Members holding Equity Shares in physical Form may get their e-mail addresses registered with Registrar & Share Transfer Agent ("RTA") of the Company i.e. Sharex Dynamic (India) Private Limited by sending the request at support@sharexindia.com. The Members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and emailid, etc.

For Sri Adhikari Brothers Television Network Limited

Place : Mumbai Komal Jhamnani Company Secretary & Compliance officer Date: September 09, 2020

YES // BANK

नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय: येस बँक टॉवर, आयएफसी-२ १५वा मजला, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन (प.), मुंबई-४०००१३ सीआयएन: एल६५१९०एमएच२००३पीएलसी१४३२४९

ई-मेल:communications@yesbank.in, वेबसाईट: www.yesbank.ir

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत **येस बँके**चे (बँक) गाधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **०२.१२.२०१९** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार **श्री. आलोक गणेश गोखे (कर्जदार व तारणकर्ता) व श्रीमती** शिल्पा अमित गोखे (सहकर्जदार व तारणकर्ता) यांना सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्य आत देय रक्कम रू.९८,४०,१०५.९२ (रूपये अठुठ्याण्णव लाख चाळीस हजार एकशे पाच आणि पैसे ब्याण्णव फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते.

स्थावर मालमत्तेकरिता ताबा सूचना

कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/प्रतिभूती पुरवठादार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा** ०४ सप्टेंबर, २०२० रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/प्रतिभृती पुरवठादार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदः मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँकेकडे देय रक्कम रू.९८,४०,१०५.९२ (रूपये अठ्ठ्याण्णव लाख चाळीस हजार एकशे पाच आणि पैसे ब्याण्णव फक्त) तसेच त्यावरील पुढील व्याज व खर्च मिळून एकत्रित रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, उपरोक्त कायद्याच्या कलम १३(८) अन्वये जर विक्री किंवा हस्तांतरणाकरिता नेश्चित तारखेपुर्वी कोणत्याही वेळी आम्हाला आलेला सर्व खर्च व अधिभार तसेच शुल्क यासह एकत्रित रक्कम आमच्याकडे जमा केल्यास पुढे आमच्याकडून सदर प्रतिभूत मालमत्तेची विक्री अथवा हस्तांतर केले जाणार नाही आणि प्रतिभूत मालमत्तेच्या विक्री किंवा हस्तांतरणाकरिता आमच्याकडून कोणतीही पढील कारवाई केली जाणार नाही.

तारण मालमत्तेचे तपशील

फ्लंट क्र.४०१, ४था मजला, ए विंग, सिल्वर गार्डन्स को-ऑप. हौ.सो.लि., श्रीनिवास बगाडकर मार्ग, कांती नगर, जे.बी. नगर, कोंडिवीटा गाव, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ येथील मालमत्तेचे सर्व भाग

दिनांक : ०९.०९.२०२० ठिकाण : मुंबई

सही/ प्राधिकृत अधिकारी येस बँक लिमिटेड

मुद्रा फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड सीआयएन:एल६५९९९एमएच१९९४पीएलसी०७९२२२

iदणीकृत कार्यालयः ३०१, ३रा मजला, वास्तु दर्शन, बी विंग, आझाद रोड, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर अंधेरी(पूर्व), मुंबई–४०००६९. **दूर.क्र.:**०२२–६ १९ १९२९३, **वेबसाईट:www.mudrafinancial.net** ई-मेल:mudrafinancial.1994@gmail.com

२६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

- कोविड–१९ महामारी आणि दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे २०२० रोजीची एमसीएद्धां जाहीर केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२०, सेबीद्धारे जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क्र.SEBI/HOCFD/CMD1/CIR/2020/79 कंपनीज ॲक्ट २०१३ आणि सेबी रेग्यूलेशन २०१५ यांच्या अधीन राहन कंपनीची २६वी वार्षिक सर्वसाधरण सभा बधवार दि. ३० सप्टेंबर, २०२० दपार ३ वाजता व्हिडिओ कॉन्फेरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट, २०२० रोजी झालेल्या व्यवहारांविषयी चर्चा करण्यासाठी सभैमध्ये कोणाही स द स्याची भौतिक उपस्थिती आवश्यक असणार नाही.
- कंपनी/डिपॉझिटरी यांच्या कडे नोंदणी असलेल्या सभा स दांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा अहवाल ई-मेल द्धारे पठवण्यात आला आहे. तसेच, ही कागदपत्रे कंपनीचे सकेतस्थळ <u>www.mudrafinancial.net</u> आणि बीएसई लिमि टेड चे संकेतस्थळ wwww.bseindia.com
- कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ सुधारित नियम आणि सेबी रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०९७ च्या अनुसार कंपनी दूररथ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सँभेच्या आधी) तसेच वार्षिक सर्वसाधरण सभे च्या दरम्यान ई-मतदानाची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी विंचा ढरम्यान) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एमएसडीएल)तर्फे पुरवण्यात आली आहे.
- दुरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि मेंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता संपेल. या कालावधीमध्ये बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी असणाऱ्या भौतिक किंवा डिमॅट स्वरूपातील समभाग धारकांना ई-मतदान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण स भे च्या दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई-मतदान केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिव माध्यमातून मतदान करू शकतील. ज्या सभा स दानी दूरस्थ ई–मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभेत सहभागी होऊ श कतील पण, पुन्हा ई-मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सू वि धा evoting@nsdl.co.in या र्लिकवर उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दरम्यान होणारे ई-
- सचनापक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि. २३ सप्टेंबर, २०२० रोजी असणाऱ्या कंपनीच्या समभाग धारकांन लॉंगीन आणि पासवर्ड <u>evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल करून मिळवता येईल. ज्या व्यक्तींनी आधीच एनएसडीएल वर ई-मतदानासाठी नोंदणी केलेली आहे, ते सभासद तोच युझर आयडी आणि पासवर्ड ई-मतदानासाठी वापरू शकतील. ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिकेंटली आस्कड क्रेशन, एनएसडीएलच्या संकेतरः
- https://www.evoting.nsdl.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक पाहू शकतात र्किव evoting@nsdl.co.in वर ई-मेल करू शकतात. मे. गोहिल तेजस ॲण्ड कंपनीचे श्री. तेजस गोहिल, चार्टर्ड अकाऊंटर यांना ई-मतदान आणि दूरस्थ ई
- मतदान या प्रक्रियेची निरीक्षण आणि पारदर्शक छाननी करण्यासाठी निवडण्यात आलेले आहे. . कंपनीज ॲवट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर टान्सफर बक
- मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२० पासून बुधवार दि. ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधरण सभे च्या कारणासाठी बंद राहतील.

मुद्रा फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता सही/-

दिनांक : ०८.०९.२०२० ठिकाण : मुंबई

एकता ठक्क

नागपूर पॉवर ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड

CIN:L40100MH1996PLC104361

नोंदणीकृत कार्यालय: निर्मल, २०वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.क.:+९१-२२-२२०२३०५५/६६ फॅक्स:+९१-२२-२२०४३१६२ ई-मेल:npil_investor@khandelwalindia.com वेबसाईट:www.nagpurpowerind.com

२४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुरुतक बंद करणे व ई-वोटिंग

सदर अधिसूचना प्राप्त झाली आहे की, नागपूर पॉवर ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दृ.१२.३०वा. २४व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचिता सहका मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.०८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक दि.१३ एप्रिल. २०२० आणि सर्वमाधारण दि ५ मे २०२० (एमसीए परिपचक) आणि सेही परिपचक दिनांक १२ मे २०२० (यापुढे आवश्यक परिपत्रके) नुसार एजीएम व्हिडिओ कॉन्फरन्स/अन्य दृकश्राव्य माध्यमातून होणार ओहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल.

उपरोक्त परिपत्रकाच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवाल २०१९-२० करिता ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. डिमॅट वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई-मेल द्रीपीटारे विहित प्रक्रियेचे पालन करून डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करावेत. एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कुंपनीच्या <u>www.nagpurpowerind.com</u> वेबसाईट्वर आणि कार्यालयीन वेळेत कंपनीच्या कपनाच्या www.nagpurpowerind.com वबसाइटवर आणि कायालयान वळत कपनाच्या नंदणीकृत कार्यालयात परिक्षणासाठी उपलब्ध आहेत. यापुढे वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यानी त्यांचे ई-मेल कंपनीकडे npil investor@khandelwalindia.com वर किंवा निबंधक व भागहस्तातर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना mt.helpdesk@linkintime.co.in वर त्यांचे नाव, फोलिओ क्र., सदस्याचा पत्ता, पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत तसेच कोणतेही दस्तावेज स्वसाक्षांकीत प्रत (अर्थात आधार कार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र इत्यादी) असे सदस्याचे निवास पुरावा म्हणून दस्तावेंजसह स्वाक्षरी केलेले विनंती पत्राची प्रत पाठवून त्यांचे ई-मेल नोंद

कंपन्या कायदा (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम. २०१४ च्या नियम १० नुसार कंपनी कायदा कपन्या कायदा (व्यवस्थापन आणि प्रशासन) ानयम, २०१६ च्या ानयम २० नुसार कपना कायदा, २०१३ (कायदा) च्या कलम ९९ च्या तत्त्रदीनुसार, आणि भारताच्या सिक्युरिटीज अँड एकस्पेंज वि ऑफ इंडिया (लिलाव नियमावली आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ मध्ये नमूद केले की, कंपनीच्या सदस्यांची नोंदणी पुस्तक गुरुवार, २४ सप्टेंबर २०२० ते बुधवार, ३० सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस समावेशक) बंद राहील.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिलावाच्या दायित्व व प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४४ व कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सह अधिनियमाच्या कलम १०८ च्या तर्तुदीनुसार सीडीएसएलद्वारे प्रदान केलेल्या ई-मतदान सेवांद्वारे हलेक्ट्रॉनिक संवादाद्वारे एजीएम आयोजित केलेल्या नोटिसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवरील इलेक्ट्रॉनिक

मे. डी.एस.एम. ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी संचिवचे श्री. सनम उंबर्गीकर यांची नियुक्ती कंपनीच्या संचालक मंडळाने रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची छाननी काण्यासाठी, मतदान/मतदान प्रदात्याद्वारे ादानास आणि बैठकीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्याकरिता मतदानासाठी केली

व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थिती व रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएच्या सूचनेत नमुद आहे. सदस्यांना विनंती आहे की. खालील बाबींची नोंट

- रिमोट ई-वोटिंग रविवार, २७ सप्टेंबर २०२० रोजी स.९:०० वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल
- कट-ऑफ तारीख: बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०. एजीएममध्ये ई-वोटिंग-एजीएमच्या सुरुवातीपासून एजीएमच्या समाप्तीपर्यंत
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने जर सदस्यांनी मत दिले असेल आणि जर सदस्य सभेत उपस्थित असेल तर त्यास पुन्हा मत देता येणार नाही.
- जर एजीएम दरम्यान उपलब्ध ई–वोटिंगने भागधारकाने मत दिले असल्यास आणि व्हीसी/ओएव्हीएमने भागधारकांनी सभेत भाग घेतला नसेल तर अशा भागधारकांनी दिलेली मते ही सुविधा म्हणून अवैध मानली जातील. बैठकीदरम्यान ई–व्होटिंग केवळ सभेला उपस्थित असलेल्या भागधारकां उपलब्ध आहे. एजीएम नोटिस पाठविल्यानंतर आणि कंपनीच्या सदस्यांना कंपनीच्या सदस्यांची सदस्य बनते व
- कर-ऑफ्ट्या तारखेनुसार भाग प्राप्त केले आहेत त्यांनी सीडीएसएलच्या वेबसाईट वेबा कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे लॉगइन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर व्यक्ती ई–वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापुर्वीच नोंद असेल तर त्यांनी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड एजीएमच्या दिवशी ई-मतदानाची प्रक्रिया रिमोट ई-मतदानासाठी उपरोक्त सूचनांप्रमाणेच आहे
- सभासदांना सीडीएसएलमार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जाण्याची सुविधा दिली जाईल. भागधारक वेब लिंकद्वारे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राह् शकतील. वेबलिंक इव्हीएसएनवर कंपनीच्या एजीएमसाठी त्यांचे नाव आणि ईमेल-आयडी प्रविष्ट करुन राह् मोट ई-मतदान आणि ई-मतदानाचे निकाल एजीएमच्या समाप्तीनंतर तीन दिवसांनंतरच जाहीर केले जातील. स्क्रू टिनेझरच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.nagpurpowerind.com वेबसाइटवर आणि सीडीएसएलच्या संकेतस्थळावर अध्यक्षांनी

किंवा त्यांच्यादारे अधिकत व्यक्तीने लिखित स्वरुपात घोषित केल्यावर निकाल लावला जाईल. निकाल चरित बीएसई आणि सीएसईकडे पाठविला जाईल. ऱ्रस्थ ई–मतदानासह कनेक्ट केलेले कोणतेही प्रश्न किंवा तक्रारी सीडीएसएलला नियुक्त ई–मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com वर संबोधित करता येतील किंवा सीडीएसएल

.८०[°]०२००५५३३ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. . नागपूर पॉवर ॲण्ड इंडस्ट्रिज लिमिटेडकरित

> निधी सलामपुरिया कंपनी सचिव (एफसीएस:१०४४८)

VERTOZ

व्हेरटोज ॲडव्हर्टायझींग लिमिटेड (पुर्वीची व्हेरटोज मिडीया लिमेटेड व व्हेरटोज मिडीया प्रायव्हेट लिमिटेड)

(धुवाधा ६९६८)मा भिडाबा ।वागाच्छ च एक्स्टामा नावधा मान्यस्य । सीआयण्या-एकाचेप २००एमाच्याच्यापीएसीरी२६८८) **नोंदणीकृत व कॉर्योरेट कार्यालयः** ६०२, अवायर निर्मल गॅलेक्स, जॉन्सन अँण्ड जॉन्सन समोर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (प.), मुंबई, हाराष्ट्र, भारत–४०००८०. **दूर**.:०२२–६१४२६०३०, **फॅक्स**:०२२–६१४२६०६१, ई–मेल:complaince@vertoz.com, वेबसाईट:www.vertoz.com

सूचना ूरणा येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एलओडीआर) रेप्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाबिता नियम २९ नुसार **३० जून, २०२** रोजी संपर्लेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित **ाळवार, १५ सप्टेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. यापुढे सदर सूचना कंपनीच्या www.vertoz.com

ī http://www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

विकाण: मुंबई दिनांक: ०८.०९.२०२० कंपनी सचिव व सक्षम अधिकार

व्हेन्च्युरा गॅरंटी लिमिटेड

नोंद. कार्यालय: 'आय-थींक टेक्नो कॅम्पस', बी-विंग, ८वा मजला, पोखरण रोड क्र. २, ऑफ ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम), - ४०० ६०७. दूर.क्र.: ०२२-६७५४७००० ; वेबसाईट: www.venturaguaranty.com; ई-मेल: investors.vgl@ventura1.com सीआयएन: एल६५१००एमएच१९८४पीएलसी०३४१०६

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स २९ प्रमाणे रेग्यलेशन्स ४७ सह वाचिता रेग्युलेशन्स २०१५च्या नियमानुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देण्याकरिता सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर माहिती कंपनीच्या www.venturaguaranty.com वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स येते सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

व्हेन्च्युरा गॅरंटी लिमिटेडकरिता सही/

सुधा गणपती दिनांक: ९ सप्टेंबर, २०२० ठिकाण: ठाणे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ओमेगा इंटरॲक्टीव्ह टेक्नॉलॉजिस लिमिटेड

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी०७७२१४ नोंद.कार्या.: ४०२, ४था मजला, वास्तु दर्शन, बी विंग, आझाद रोड, अंधेरी (पू.), मुंबई-४०००६९ दूर::०२२–६५५५५२१५, ईमेल: omegainteractive.technologies@gmail.com वेबसाईट: www.omegainteractive.net

२६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सुचना

^{पूचनापत्रक} खालीलप्रमाणे: कोविड-१९ महामारी आणि दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे २०२० रोजीची एमसीएद्ध जाहीर केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२०, सेबीद्धारे जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क्र.SEBI/HOCFD/CMD1/CIR/2020/79 कंपनीज ॲक्ट २०१३ आणि सेबी रेग्यलेश

३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्यात रोणार आहे. १२ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या त्यवहारांविषयी नर्ना करण्यायाठी यभ्रेमध्ये कोणाही य स्याची भौतिक उपस्थिती आवश्यक असणार नाही. कंपनी/डिपॉझिटरी यांच्या कडे नोंदणी असलेल्या सभा स दांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा अहवाल ई-मेल द्धारे पठवण्यात आला आहे. तसेच, ही कागदपत्रे कंपनीचे सकेतस्थळ <u>www.omegainteractive.net</u> आणि बीएसई तिमि टेड चे संकेतस्थळ wwww.bseindia.com

२०१५ यांच्या अधीन राहन कंपनीची २६वी वार्षिक सर्वसाधरण सभा बुधवार दि. ३० सप्टेंबर, २०२० दुपारी

- येथे उपलब्ध आहे. कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ सुधारित नियम आणि सेबी रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०१५ च्या अनुसार कंपनी दूरस्थ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी) तसेच वार्षिक सर्वसाधरण सभे च्या दरम्यान ई-मतदानाची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी किंवा दरम्यान) नॅशनत
- सिक्युरि टीज डिपॉ झिटरी लिमिट ड (एमएसडीएल)तर्फे पुरवण्यात आली आहे. दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी स का ळी ९ वाजता सुरू होईल आणि ... मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता संपेल. या कालावधीमध्ये २३ सप्टेंबर २०२० रोजी असणाऱ्या भौतिक र्किवा डिमॅट स्वरुपातील समभाग धारकांना ई-मतदान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण स भे च्या दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई-मतदान केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकतील. ज्या सभा स दांनी दूरस्थ ई-मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभेत सहभागी होऊ श कतील पण, पुन्हा ई-मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सु वि धा evoting@nsdl.co.in या र्लिकवर उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दरम्यान होणारे ई-मतदान तसेच, व्हिसी/ओएव्हिएम द्धारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधरण सभे ची माहिती सूचनापत्रकात देण्यात
- सूचनापक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि. २३ सप्टेंबर, २०२० रोजी असणाऱ्या कंपनीच्या समभाग धारकां लॉगीन आणि पासवर्ड <u>evoting@nsdl.co.in</u> वर इंमेल करून मिळवता येईल. ज्या व्यक्तींनी आधीच एनएसडीएल वर ई-मतदानासाठी नींदणी केलेली आहे, ते सभासद तोच युझर आयडी आणि पासवर्ड ई-मतदानासाठी वापरू शकतील.
- ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिकेंटली आरकड क्रेशन, एनएसडीएलच्या संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक पाहू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करू शकतात.
- M/s. gohiltejas & company चे श्री. तेजस गोहिल, चार्टर्ड अकाऊंटर यांना ई-मतदान आणि दूरस्थ ई-मतदान या प्रकियेची निरीक्षण आणि पारदर्शक हाननी करण्यासाठी निवडण्यात आलेले आहे
- कंपनीज ॲक्ट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर ट्रान्सफर ब्र् मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२० पासून बुधवार दि. ३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिव सर्वसाधरण सभे च्या कारणासाठी बंब राहतील.

SHIP BREAKERS LTD

CIN NO. L61100MH1981PLC024774

नोंदणीकृत कार्यालय:१५६, मेकर चेंबर्स ६, २२० जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉईंट,

मंबई-x000२१ दरध्वनी:0२२-२२०x3२११ फॅक्स:0२२-२२०x3२१५

ई–मेल:Secretarial.hariyana@gmail.com, वेबसाइट:www.hariyanagroup.com

ISO Certified (14001: 2004 / 9001:2008 / 30000:2009)

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग

माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

कंपनीच्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

रोजी स.९.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम)

आधारे १ सप्टेंबर, २०२० रोजीच्या सभेच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विमर्ष करण्याकरित

कोविड-१९ महामारी आणि दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ७ मे २०२० रोजीची

एमसीएद्धारे जाहीर केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२०, सेबीद्धारे

जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क SEBI/HOCFD/CMD1/CIR/2020/79 कंपनीज

ॲक्ट २०१३ आणि सेबी रेग्यलेशन २०१५ यांच्या अधीन राहन कंपनीची ३९वी वार्षिक सर्वसाधरण

सभा बुधवार दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी स.९.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथव

अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्यात येणार आहे. व्यवहारांविषयी चर्चा

गसाठी सभेमध्ये कोणाही सदस्याची भौतिक उपस्थिती आवश्यक असणार नाही.

कंपनी / डिपॉझिटरी यांच्या कडे नोंदणी असलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस

आणि आर्थिक वर्ष २०१९–२० चा अहवाल ई–मेल द्धारे पठवण्यात आला आहे. तसेच, ही कागदपत्रे

कंपनीचे संकेतस्थळ <u>www.hariyanagroup.com</u> आणि बीएसई लिमि टे ड चे संकेतस्थळ

कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन

२०१४ सुधारित नियम आणि सेबी रेन्युलेशन ४४ आणि रेन्युलेशन २०१५ च्या अनुसार कंपर्न

दुरस्थ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी) तसेच वार्षिक सर्वसाधरण सभे च्या

दरम्यान ई-मतदानाची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा (वार्षिक सर्वसाधरप

सभेच्या आधी विचा दरम्यान) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एमएसडीएल)तर्पे

दरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजता सूरू

होईल आणि मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ७ वाजता संपेल. या कालावधीमध्ये

बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी असणाऱ्या भौतिक किंवा डिमॅट स्वरूपातील समभाग धारकान

–मतदान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण स भे च्या दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई–मतदाव

केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकतील. ज्या सभा स दांनी

दूरस्थ ई-मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभेत सहभागी होऊ श कतील पण, पुन्ह

ई-मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सुविधा <u>evoting@nsdl.co.in</u> या लिंकव

उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दूरम्यान होणारे ई-मतदान तसेच. व्हिसी/

ओएव्हिएम द्धारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधरण सभे ची माहिती सूचनापत्रकात देण्यात आलेल

सूचनापक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि. २३ सप्टेंबर, २०२० रोजी असणाऱ्या कंपनीच्या

समभाग धारकांना लॉगीन आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in वर ईमेल करून मिळवर

येईल. ज्या व्यक्तींनी आधीच एनएसडीएल वर ई-मतदानासाठी नोंदणी केलेली आहे, ते सभार

ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिकेंटली आस्कड क्रेशन, एनएसडीएलच्य

संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रव

मे. दिलीप भराडीया ॲण्ड कंपनीचे श्री. दिलीप भराडीया, कार्यरत कंपनी सचिव यांना ई-

मतदान आणि दूरस्थ ई-मतदान या प्रक्रियेची निरीक्षण आणि पारदर्शक छाननी करण्यासाठी

कंपनीज ॲक्ट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर

ट्रान्सफर बुक बुधवार, दि.२३ सप्टेंबर २०२० पासून बुधवार दि.३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही

हरियाना शिप-बेकर्स लिमिटेड

राकेश शांतीसरूप रेनिवाल

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:०००२९३३२

सही/

तोच युझर आयडी आणि पासवर्ड ई-मतदानासाठी वापरू शकतील

पाह् शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करू शकतात

दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधरण सभे च्या कारणासाठी बंद राहतील

wwww.bseindia.com येथे उपलब्ध आहे.

परवण्यात आली आहे

निवडण्यात आलेले आहे

तारीख: ०७ सप्टेंबर २०२०

ठिकाण: मुंबई

ओमेगा इंटरॲक्टीव्ह टेक्नॉलॉजिस लिमिटेडकरिता सही /

दिनांक: ०७.०९.२०२०

सूचनापत्रक खालीलप्रमाणे

आलेली आहे

शोनेत्ते मिसक्युईत्त

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड

सीआयएन: एल९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ नोंदणीकृत कार्यालय: पिपे नगर, गाव सुकेली, एन.एच. १७, बी.के.जी. रोड, तालुका रोहा, जिल्हा रायगड-४०२१२६ (महाराष्ट्र).

ई-मेल: secretarial@mahaseam.com वेबसाईट: www.iindal.com येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहेत आपि

114-1184 11-11-11-11-11-11-11-11-11-11-11-11-11-									
अ.	प्रमाणपत्र	अनुक्रमांक	फोलिओ	द.मु.	भाग	भागधारकाचे			
豖.	豖.	पासून - पर्यंत	豖.	(₹.)		नाव			
१	८३५३३	९२७१७०१-९२७१८००	८३५३३	१०*	१००	प्रबोध कुमार सिंग			
2	८४५५४	९३७३८०१-९३७३९००	८४५५४	१०*	१००	गितीका तनेजा			
ą	५६३५७	६५५४१०१-६५५४२००	५६३५७	१०*	१००	अनिल बाबुलाल पटेल			
	` .		_						

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त भागप्रमाणपत्राबाबत काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीकडे **प्लॉट** क्र.३०, इन्स्टिट्युशनल सेक्टर ४४, गुरूग्राम-१२२००३ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत सादर करावेत. तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कोणत्याही दायित्वा व दावेदारांना दय्यम/वेगवेगळे भागप्रमाणपत्र वितरीत करण्याची प्रक्रिया कंपनी सुरू करेल * रु.५/- प्रत्येकीचे २ (दोन) समभागामध्ये विभाजीत.

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरित

विनांक: ०८.०९.२०२० ठिकाण: गुरगाव

केएचएफएम हॉस्पॅलिटी ॲण्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन: L74930MH2006PLC159290

१४ व्या वार्षिक सर्वसाधरण सभा, ई-मतदान आणि बुक क्लोझरकरिता सूचना सदर नोटीस ही कंपनीची १४वी वार्षिक सर्वसाधरण सभा ही बुधवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ४.०० वाजता आयोजित केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या (ओएव्हिएम) आधारे ही वार्षिक

सध्या देशात असणाऱ्या कोविड -१९ च्या सर्वसमावेशक परिस्थितीनुसार वार्षिक सर्वसाधरण सभा ही व्हिसी/ओएव्हिएम आधारे प्रमाणपत्र क्र. २०/२०२०, १४/२०२०, १७/२०२० आणि इतर सर्व लागू कायदे, परिपत्रके, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय(एमसीए), भारत सरकार, सिक्युरिटिज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (एसईबीआय) यांनी जारी केलेल्या अनुपालनामध्ये(नियमांमध्ये) पुढे नमूद केलेल्या व्यवहारांसाठी आयोजित करण्यात येईल. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेडने (सीडिएसएल) पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सभासदांना वार्षिक

२०१३ च्या कलम १०८ च्या अधिनियमांचे अनुपालन २०१३ च्या नियम २० मध्ये नमूद्र केल्यानुसार वाचन केले जाईल. वेळोवेळी सुधारित सदस्यानुसार वार्षिक सर्वसाधरण सभेच्या सुचनेमध्ये सीडिएसएलने मतदानाची सु विँ धा दिली आहे. सदस्यांचे हक्क कंपनीच्या पेड- अप इक्रिटी समभाग भांडवलात त्यांच्या समभागाप्रमाणे बु धवार, दि. २३ सप्टेंबर २०२० पर्यंत असतील

- दरस्थ ई-मतदान मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल वार्षिक सर्वसाधरण सभे च्या इलेक्ट्रोनिक प द्ध तीने मतदानाची पात्रता निश्चित कर ण्याची अंतिम तारिख ब धवार. २३ सप्टेंबर, २०२० आहे.
- सद्स्यांची नोंदणी व कंपनीच्या भाग हस्तांतरणाची पुस्तके गुरुवार,२४ सप्टेंबर, २०२० ते ब् पुरुतके बंद राहृतील. जे सदस्य व्हिसी/ओएव्हिएम सुविधेद्धारे वार्षिक सर्वसाधरण सभेमध्ये उपस्थित असतील आणि द्रस्थ ई मतदानाद्धारे मतदानाचा हक्क बजावना नसेल, त्यांना

वर दि. ४ सप्टेंबर २०२० रोजी पाठव ण्या त आला आहे. जर तुम्ही कंपनीचा ई-मेल आयडीची नोंदणी केली नसेल तर खालील सूचनांचे पालन करा.

- फोलिओ नंबर, सम भा ग धारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राच्या दोन्ही बाजूंचे छायाचित्र, info@bigshareonline.com वर पाठवावी.
- नाव, consolidated account statement, स्वयंसाक्षांकित पॅन व आधार कार्डचे छायाचित्र ही माहिती पुढील ई-मेल आयडी info@bigshareonline.com वर पाठवावी.

वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९–२० चा वार्षिक अहवाल कंपनीच्या

पंकेतस्थळावर <u>www.khmf.in</u> दर्शव ण्यात आलेली आहे याची सभासदांनी नोंद घ्यावी. वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९-२० चा वार्षिक अहवाल शेअर बाजरच्या संकेतस्थळावरही पाहता येईल.

वा र्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस नोटीस सीडिएसएलच्या (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या दरम्यान

सदर नोटीस एमसीए आणि एसईबीआयशी सलब्ज कंपन्यांच्या समभाग धारकांच्या माहितीसाठी

केएचएफएम हॉस्पॅलिटी ॲण्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालय: १५६, मेकर चेंबर्स ६, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्र.:०२२-२२०४३२११, फॅक्स:२२०४३२१५,

माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना सूचनापत्रक खालीलप्रमाणे कंपनीच्या सदस्यांची ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ब्रुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी स.१०.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य

- कोविड-१९ महामारी आणि दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे २०२० रोजीची एमसीएद्धारे जाहीर केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२०, सेबीद्धारे जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क्र.SEBI/HOCFD/CMD1/CIR/2020/79 कंपनीज ॲक्ट २०१३ आणि सेबी रेम्युलेशन २०१५ यांच्या अधीन राहून कंपनीची ३९वी वार्षिक सर्वसाधरण सभा ब्रधवार दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी स.९.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्यात येणार आहे. व्यवहारांविषयी चर्चा
- कंपनी / डिपॉझिटरी यांच्या कडे नोंद्रणी असलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०१९–२० चा अहवाल ई–मेल द्धारे पठवण्यात आला आहे. तसेच. ही कागढपर कंपनीचे संकेतस्थळ <u>www.hariyanagroup.com</u> आणि बीएसई लिमि टे ड वे संकेतस्थळ
- कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ सुधारित नियम आणि सेबी रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०१५ च्या अनुसार कंपनी दूरस्थ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी) तसेच वार्षिक सर्वसाधरण सभे च्या बरम्यान ई-मतदानाची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी किंवा दरम्यान) नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एमएसडीएल)तर्फे
- दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी रविवार दि. २७ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि मंगळवार, दि. २९ सप्टेंबर, २०२० रोजी सायंकाळी ९ वाजता संपेल. या कालावधीमध्ये बुधवार, २३ सप्टेंबर २०२० रोजी असणाऱ्या भौतिक किंवा डिमॅट स्वरुपातील समभाग धारकांना ई–मतदान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण स भे च्या दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई–मतदान केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकतील. ज्या सभा स दांनी दरस्थ ई–मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभेत सहभागी होऊ श कतील पण, पुन्हा ई-मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सुविधा evoting@nsdl.co.in या र्लिकवर उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दरम्यान होणारे ई-मतदान तसेच, व्हिसी/ ओएव्हिएम द्धारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधरण सभे ची माहिती सूचनापत्रकात देण्यात आलेली
- सूचनापक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि. २३ सप्टेंबर, २०२० रोजी असणाऱ्या कंपनीच्या समभाग धारकांना लॉगीन आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in वर ईमेल करून मिळवता येईल. ज्या व्यक्तींनी आधीच एनएसडीएल वर ई-मतदानासाठी नींदणी केलेली आहे, ते सभासव
- ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिकेंटली आस्कड क्रेशन, एनएसडीएलच्या संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक
- मे. दिलीप भराडीया ॲण्ड कंपनीचे श्री. दिलीप भराडीया, कार्यरत कंपनी सचिव यांना ई-मतदान आणि द्रस्थ ई-मतदान या प्रक्रियेची निरीक्षण आणि पारदर्शक छाननी करण्यासाठी निवडण्यात आलेले आहे.

कंपनीज ॲक्ट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर

ट्रान्सफर बुक बुधवार, दि.२३ सप्टेंबर २०२० पासून बुधवार दि.३० सप्टेंबर, २०२० (दोन्ही . दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधरण सभे च्या कारणासाठी बंद राहतील. इंडक्टो स्टील्स लिमिटेडकरिता

सही/-राजीव शांतीसरूप रेणीवाल

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: ०७.०९.२०२०

राम जी निग कंपनी सचिव

रिज. ऑफिस: ०१ निरमा प्लाझा, मख्वना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पू), मुंबई-४०००५९, महाराष्ट्र, भारत; फोन + ९१२२२८५९११२३४, ई-मेल: <u>Cs@khfm.in</u>, संकेतस्थळ: <u>www.khfm.in</u>

सर्वसाधरण सभा दि. ७ सप्टेंबर, २०२० पर्यंत झालेल्या व्यवहारांच्या संदर्भात आहे.

सर्वसाधरण सभेमध्ये येण्याची सविधा दिली जाईल.

दूरस्थ ई-मतदान रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी स काळी ९.०० वाजता सुरू होईल.

धवार, दि. ३० सप्टेंबर, २०२० पर्यंत बंद राहतील. वार्षिक सर्वसाधरण सभा ही सद् स्यांची नावे जाहीर करून अंतिम लाभांश भर ण्या च्या व त्यानुसार निर्णय घेण्या च्या उद्देशाने ही

मनाई करण्यात आली नसेल, तर ते वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये उपलब्ध ई मतदान प्रणालीद्धारे मतदान करू शकतील. वरील परिपत्रकाच्या संदर्भातील वार्षिक अहवाल आणि या सभेच्या सूचनेसह ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशा कंपन्यांच्या रजिस्ट्रार आणि ट्रा न्सफर एजंट यांच्या अधिकृत ई-मेल आयडी

स्वयंसाक्षांकित पॅन व आधार कार्डचे छायाचित्र ही माहिती पुढील ई-मेल आयडी डीमॅट समभाग धारकांसाठी हु डीमॅट अकाऊंट नंबर (CDSL/NSDL) सोळा अंकी क्रमांक)

RTA CDSL शी संप के साधून वरील समभाग धारकांना लॉगिनची माहिती पाठवण्यात

wwww.nseindia.com/emerge/

ई-मतदान पुरवणारी संस्था) www.evotingindia.com या संकेतस्थळावर प्रसारित कर ण्यात आली आहे.

देण्यात आलेली आहे

स्थळ : मंबर्ड दिनांक : ७ सप्टेंबर २०२०

सही/ रवींद्र महिंग हेगडे मॅनेजिंग डायरेक्टर



वेबसाइट:www.hariyanagroup.com, ई-मेल:secretarial.inducto@gmail.com ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007 Certified ३२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग

माध्यमांच्या (ओएव्हिएम) आधारे १ सप्टेंबर, २०२० रोजीच्या सभेच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता घेण्यात येणार आहे.

करण्यासाठी सभेमध्ये कोणाही सदस्याची भौतिक उपस्थिती आवश्यक असणार नाही.

wwww.bseindia.com येथे उपलब्ध आहे.

तोच युझर आयडी आणि पासवर्ड ई-मतदानासाठी वापरू शकतील.

पाह् शकतात र्किवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल करू शकतात

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:०००३४२६४)

०७.०९.२०२०